

August 12, 2020

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C-1, G Block,
Bandra Kurla Complex, Bandra (East)
Mumbai - 400 051.

BSE Limited

Phirozee Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.

Subject: Newspaper advertisement of Annual General Meeting ('AGM') of Sterlite Technologies Limited

Ref.: Scrip ID - STRTECH/ Scrip Code – 532374

Dear Sirs,


In continuation to our letter dated August 7, 2020 with reference to Notice of 21st AGM of the Company and in accordance with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of newspaper advertisement published on August 8, 2020 in Business Standard (English Daily) and Divya Marathi (Marathi Daily) regarding remote e-voting and book closure for 21st AGM.

Kindly take this on your record and acknowledge the same.

Thanking you,

Yours faithfully,

For **Sterlite Technologies Limited**



Amit Deshpande

Company Secretary (ACS 17551)

Enclosure: As above

IFB INDUSTRIES LIMITED
 CIN: L51109WB1974PLC029637
 Regd. Office: 14, Taratala Road, Kolkata-700 088
 Phone: 033-30489299, Fax: 033-30489230
 Email: investors@ifbglobal.com Website: www.ifbindustries.com

NOTICE
 Members are hereby informed that the 44th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 4th day of September, 2020 at 10.30 A.M. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means in conformity with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules thereunder read with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India.
 The Notice of 44th AGM along with Annual Report 2019-2020, in accordance with the applicable regulatory requirements, will be sent through electronic mode on or before 12th August, 2020 to those Members whose email addresses are either registered with the Company or with the Depositories. The said AGM Notice and Annual Report 2019-2020 will also be available on the Company's website www.ifbindustries.com and on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) where the Company's shares are listed.
 In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Resolutions for consideration at the 44th AGM will be transacted through remote e-voting (facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM for which purpose the services of National Securities Depository Limited (NSDL) have been engaged by the Company.
 The Members are hereby informed that in compliance with the aforementioned circulars, the notices of virtual AGM shall be sent to all the shareholders through email who have registered the same with the Company. Considering the crisis, the Company shall be able to provide service of documents to the shareholders, only through email. Hence, the Company requests all the Members who hold shares in Physical form or who have not registered their email addresses and wish to participate in the AGM or cast their votes through remote e-voting or e-voting during the meeting, to register the same with the Company within 3 days of service of this public advertisement.
 The Members may obtain their user ID and password by registering their email addresses on IFB Industries Limited on investors@ifbglobal.com or CB Management Services Pvt. Ltd. on rta@cbmsl.com together with scanned copies of signed request letter mentioning their name and DP ID and Client ID/ Folio number and self attested PAN Card/Aadhar Card/Driving License etc.
 By the order of the Board of Directors
 Sd/-
 G Ray Chowdhury
 Company Secretary and Compliance Officer
 Place: Kolkata
 Date: 06/08/2020

RAIN INDUSTRIES LIMITED
 Regd. Off : Rain Center, 34, Srinagar Colony, Hyderabad-500 073, Telangana State, India.
 Ph.No. : 040-40401234,
 Email:secretarial@rain-industries.com; website:www.rain-industries.com
 CIN: L26942TG1974PLC001693

NOTICE FOR TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND SHARES TO IEPF
 Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013, the unclaimed dividend amount for the Financial Year ended December 31, 2013 will be transferred to Investor Education and Protection Fund (IEPF) on expiry of the Statutory time period of Seven Years from the date they became due for the payment.
 As per the provisions of Section 124 of the Companies Act, 2013, all shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years or more shall be transferred to Investor Education And Protection Fund Authority Account.
 The Company has uploaded full details of such shareholders whose dividend / shares are due for transfer to IEPF Authorities on its website at www.rain-industries.com. Shareholders are requested to refer to the web-link https://www.rain-industries.com/assets/pdf/tentative-list-of-shares-to-iepf-dec-2020_20200806093959.pdf and https://www.rain-industries.com/assets/pdf/tentative-list-of-unclaimed-dividend-to-iepf-dec-2020_20200806094250.pdf to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to Investor Education And Protection Fund Authority Account.
 The Members, who have not encashed the dividend for the Financial Year ended December 31, 2013 and subsequent years may claim the said dividend amounts on or before November 14, 2020 by writing a letter / email to the Company at the address given above. After November 14, 2020, the amount lying in the Unclaimed Dividend Account and the shares will be transferred to IEPF Authorities.
 for RAIN INDUSTRIES LIMITED
S. VENKAT RAMANA REDDY
 COMPANY SECRETARY
 Place : Hyderabad
 Date : August 07,2020

ऑयल इंडिया लिमिटेड
Oil India Limited
 (A Govt. of India Enterprise)
 Regd. Office: P.O. Dulijan, Distt. Dibrugarh, Assam – 786 602
 CIN : L11101AS1959GOI001148, Website: www.oil-india.com

NOTICE
 NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29, 33 and 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of Oil India Limited is scheduled to be held on **Friday, 21st August, 2020** to consider and approve inter-alia, Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020 on Standalone and Consolidated basis.
 Further, the 'Trading Window' which is under closure from 01.07.2020 for all "Designated Persons/ Insiders" and their immediate relatives shall remain closed upto **23.08.2020** in terms of the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and the Code of Conduct to Regulate, Monitor and Report trading by Insiders of the Company.
 For further details visit <http://www.oil-india.com/investor-services>, www.nse-india.com and www.bseindia.com.
 For OIL INDIA LIMITED
 Sd/-
 (A.K. Sahoo)
 Company Secretary
 Place: Noida
 Date: 07.08.2020

MCL
MAHANADI COALFIELDS LIMITED
 (A Subsidiary of Coal India Limited)
 JAGRUTI VIHAR, BURLA-768020, DIST: SAMBALPUR (ODISHA)
 Tel. Phone (EPABX) : 0663-2542461 to 469, Website : www.mahanadicoal.in

Sub : Expression of Interest (EOI) for EmpANEL and Appointment of Auditors & a Lead Auditor for Physical Verification of Stores & Spares in MCL.
Ref No. : MCL/SBP/IA/Stores Aud/2020-21/1023 Dt.03.08.2020
 Expression of Interest (EOI) is invited from practising Chartered Accountant or Cost Accountant or a firm/LLP of Chartered Accountants / Cost Accountants **having 2 or less Partners** registered with the Institute of Chartered Accountants of India / Institute of Cost Accountants of India for appointment of 09 Audit Firms including one (01) Lead Audit Firm for conducting Physical Verification of Stores & Spares as on 31st March at Regional / Central & Charged off Stores of Mahanadi Coalfields Limited (MCL) for the F.Y. 2020-21 & renewable for 2 more years i.e. 2021-22 & 2022-23 on performance basis. **N.B. : Audit Firms having more than 2 (Two) Partners are not eligible to bid and hence need not apply.** Interested firms are advised to visit the e-procurement Portal of Coal India Ltd. <https://coalindiataenders.nic.in> or Mahanadi Coalfields Ltd. website for complete details. **Document Download Start Date : 12.08.2020, 10.00 A.M. Bid Submission Start Date : 12.08.2020, 02.00 P.M. Bid Submission End Date : 27.08.2020, 05.00 P.M. Bid Opening Date : 29.08.2020, 11.30 A.M.** Prospective bidders are advised to browse the above websites regularly before submission of their bids as any further information will be published in these websites only.
 Sd/-
 Chief of Internal Audit, MCL

FDC FDC LIMITED
 CIN: L24239MH1940PLC003176
 Registered Office: B-8, MIDC Industrial Estate, Waluj - 431 136, District-Aurangabad, Maharashtra.
 Corporate Office: 142-48, S.V. Road, Jogeshwari (W), Mumbai - 400 102, Maharashtra.
 Website: www.fdcindia.com; E-mail: investors@fdcindia.com; Tel.: 0240-255 4407

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30th JUNE, 2020
 (₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended
		Unaudited 30.06.2020	Unaudited 30.06.2019	Audited 31.03.2020	Unaudited 30.06.2020	Unaudited 30.06.2019	Audited 31.03.2020
1	Total income from operations	33,405.64	34,674.07	141,375.05	33,614.76	35,330.72	141,308.88
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	11,979.25	7,333.75	32,545.99	12,136.23	7,809.24	32,096.70
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11,979.25	7,333.75	32,545.99	12,136.23	7,809.24	32,096.70
4	Share of profit/(loss) of Joint Venture (net of tax)	-	-	-	(20.41)	(14.16)	(101.28)
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,062.56	5,228.11	24,677.86	9,172.03	5,621.92	23,987.84
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period and Other Comprehensive Income (after tax)]	9,100.00	5,190.66	24,322.23	9,202.49	5,527.38	23,663.97
7	Paid up - Equity Share Capital	1,709.73	1,751.89	1,709.73	1,709.73	1,751.89	1,709.73
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited financial balance sheet of the previous year	-	-	152,472.12	-	-	153,033.23
9	Earnings Per Share (before & after extraordinary items) (of ₹1 each)						
	Basic	5.30	3.00	14.34	5.36	3.22	13.94
	Diluted	5.30	3.00	14.34	5.36	3.22	13.94

Notes:
 a) The Financial Statements have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and read together with the Companies (Indian Accounting Standards (Ind AS) Rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. These Financial Results are presented in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), 2015 as amended from time to time along with other relevant rules issued thereunder.
 b) The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), 2015 as amended from time to time. The full format of the same is available on the website of the Stock Exchanges (i.e. www.nseindia.com and www.bseindia.com) and also on company's website i.e. www.fdcindia.com.
 c) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 07, 2020 at Mumbai, Maharashtra.
 For and on behalf of the Board
 Sd/-
Mohan A. Chandavarkar
 Managing Director
 (DIN: 00043344)
 Place : Mumbai
 Date : August 07, 2020

Balrampur Chini Mills Limited
 Regd. Office : 234/ 3A, A.J.C. Bose Road, FMC Fortuna, 2nd Floor, Kolkata - 700020
 CIN - L15421WB1975PLC030118, Phone No. (033) 22874749, Fax No. (033) 22873083 / 22808874
 E-mail: bcml@bcml.in - Website : www.chini.com

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended 30/06/2020
 (₹ In lakhs except EPS data)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		3 months ended		Corresponding 3 months ended	3 months ended		Corresponding 3 months ended
		30-06-2020 [Unaudited]	Year ended 31-03-2020 [Audited]	30-06-2019 in the previous year [Unaudited]	30-06-2020 [Unaudited]	Year ended 31-03-2020 [Audited]	30-06-2019 in the previous year [Unaudited]
1)	Total Income from operations	1,43,033.71	4,74,129.40	94,849.63	1,43,033.71	4,74,129.40	94,849.63
2)	Net Profit for the period/year (before tax and exceptional items)	17,736.90	55,492.85	13,375.88	18,325.84	56,806.03	13,238.55
3)	Net Profit for the period/year (before tax) (after exceptional items)	17,736.90	55,492.85	13,375.88	18,325.84	56,806.03	13,238.55
4)	Net Profit for the period/year after tax (after exceptional items)	13,457.27	50,928.18	10,666.45	13,909.01	51,935.44	10,561.11
5)	Total Comprehensive Income for the period / year [comprising Profit for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13,313.82	50,226.79	10,580.51	13,765.45	51,245.88	10,475.21
6)	Equity Share Capital	2,200.00	2,200.00	2,200.00	2,200.00	2,200.00	2,200.00
7)	Other equity	-	2,34,841.16 (As at 31/03/2020)	-	-	2,39,369.47 (As at 31/03/2020)	-
8)	Earnings per share (of ₹1/each) (not annualised for quarterly figures):						
	(a) Basic (₹)	6.12	22.98	4.71	6.32	23.44	4.66
	(b) Diluted (₹)	6.12	22.98	4.71	6.32	23.44	4.66

Notes:
 1) The above is an extract of the detailed Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full quarterly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. (www.nseindia.com /www.bseindia.com) and Company's website (www.chini.com).
 2) The consolidated financial results include figures pertaining to two associate companies ; Visual Percept Solar Projects Pvt. Ltd. (VSPPL) and Auxilo Finserve Pvt. Ltd. (AFPL).
 3) Sugar being a seasonal industry, the performance of the Company varies from quarter to quarter and results for the quarter as such are not representative of the annual performance of the Company.
 4) The previous period's figures have been restated, regrouped and rearranged wherever necessary to make them comparable with those of the current period's figures.
 For and on behalf of the Board of Directors of Balrampur Chini Mills Limited
 Sd/-
Vivek Saraogi
 Managing Director
 Place of Signature : Kolkata
 Date: 7th August, 2020

STU
STERLITE TECHNOLOGIES LIMITED
 Regd. Office: E 1, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad, Maharashtra- 431 136, India
 CIN: L31300MH2000PLC269261 | Phone: +91-020-30514000, Fax: +91-020-30514113
 Email: secretarial@sterlite.com | Website: www.stl.tech

NOTICE OF 21st ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION
 Notice is hereby given that the 21st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Monday, August 31, 2020 at 3.00 p.m.** IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") pursuant to General Circular numbers 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter collectively referred to as "Circulars") to transact the business as set forth in the Notice of meeting dated May 12, 2020 ("the Notice").
 In compliance with the aforesaid circulars, the Notice of AGM and Annual Report ("AGM documents") has been sent only through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company or the Depository Participant(s). AGM documents are also available on the Company's website at www.stl.tech, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFin Technologies Private Limited ("KFIN") at www.evoting.kfintech.com. The dispatch of AGM documents through emails has been completed on August 7, 2020.
 Pursuant to the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is offering facility to all its members to exercise their vote by electronic means ("remote e-voting") on the business set forth in the Notice. The Company has engaged the services of KFIN as Authorised Agency to provide e-voting facility.
 All the Members are informed that:
 1. The business as set forth in the Notice of AGM will be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM ("Insta Poll").
 2. The remote e-voting period commences on **Friday, August 28, 2020 from 9.00 a.m. (IST)** and ends **Sunday, August 30, 2020 up to 5.00 p.m. (IST)**.
 3. A person, whose name appears in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. **Monday, August 24, 2020** only shall be eligible to vote through remote e-voting or through Insta Poll at the AGM.
 4. The log in credentials for casting votes through e-voting are made available to members through email. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice & holds shares as on the cut-off date i.e. **Monday, August 24, 2020**, may generate log in credentials by following the instructions provided in the Notice. However, if the person is already registered with KFIN for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote. The same log in credentials should be used for attending the AGM.
 5. Members may note that: a) The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Sunday, August 30, 2020 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting, through Insta Poll, shall be made available at the AGM; c) Members who have cast their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
 6. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized/physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice.
 7. Mr. B Narasimhan, Proprietor BN & Associates, Practicing Company Secretary (Membership No. FCS 1303 and Certificate of Practice No. 10440), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
 8. In case of any grievances relating to the e-voting procedure Members are requested to contact Mr. Rajeev Kumar, Dy. Manager, KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gochibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032; email ID evoting@kary.com/einward.ris@kfintech.com; or call the toll free number 1800-345-4001. Further, in case of any query pertaining to e-voting, please visit Help & FAQ's section available at KFIN's website www.evoting.kfintech.com
 The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from **Saturday, August 29, 2020 to Monday, August 31, 2020** (both days inclusive) for purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2019-20.
 Members may also visit www.stl.tech, www.nseindia.com and www.bseindia.com for more details.
 By order of the Board of Directors
 Sd/-
Amit Deshpande
 Company Secretary & Corporate General Counsel
 Place: Pune
 Date: August 8, 2020

ALKEM
Alkem Laboratories Limited
 Regd. Office : Alkem House, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013
 Tel No: +91 22 3982 9999 Fax No: +91 22 2492 7190 Email Id : investors@alkem.com
 CIN: L00305MH1973PLC174201

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30 June 2020
 (₹ in Million except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30.06.2020 (Unaudited)	30.06.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)
1	Total Income from Operations	20,034.9	18,495.0	83,443.6
2	Net Profit for the period (before tax and exceptional items)	4,927.5	2,100.2	12,597.9
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	4,927.5	2,100.2	12,597.9
4	Net Profit for the period after tax (after exceptional items) attributable to the owners of the Company	4,220.1	1,854.7	11,270.7
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]attributable to the owners of the Company	4,235.1	1,716.5	11,544.7
6	Paid-up equity Share Capital (Face Value per Share: ₹ 2)	239.1	239.1	239.1
7	Other Equity	-	-	61,367.6
8	Earnings Per Share (Face Value per share: ₹ 2 /- (not annualised for quarters)			
a	Basic (in ₹) :	35.30	15.51	94.26
b	Diluted (in ₹) :	35.30	15.51	94.26

Notes:
 1 **Key numbers of Standalone Financial Results**

	15,508.5	14,985.1	66,770.8
a. Total Income from Operations	15,508.5	14,985.1	66,770.8
b. Profit Before Tax	4,791.3	2,285.6	13,380.8
c. Profit After Tax	4,261.6	2,106.2	12,644.2

2 The above unaudited consolidated financial results of the Company were reviewed and recommended by the Audit Committee on 6 August 2020 and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 7 August 2020. The auditors have expressed an unmodified opinion on the financial results for the quarter ended 30 June 2020.
 3 The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company website viz. www.alkemlabs.com.
 By Order of the Board
B. N. Singh
 Executive Chairman
 DIN: 00760310
 Place: Mumbai
 Date: 7 August 2020

